

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)
Phone No.: 91-124-4624000, 2574326, 2574325, 2574728 • Fax: 91-124-2574327

E-mail: contact@mahaseam.com Website: www.jindal.com

CIN No: L99999MH1988PLC080545

#### E-Communication

JDIL/SECT/19/

July 30, 2019

**BSE Ltd** 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Security Code: 500265

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block-G Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 Security Code: MAHSEAMLES

Sub: Newspaper advertisement regarding Notice of Board Meeting to be held on August 07, 2019.

Dear Sirs,

In compliance with the provisions of Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit copy of newspaper advertisement published in newspapers viz. Financial Express (in English) and Navshakti (in Marathi) on July 30, 2019 informing about the Notice of Board Meeting to be held on Wednesday, August 07, 2019.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Maharashtra Seamless Limited

D. C. Gupta

VP & Company Secretary



REGD. OFF. & WORKS :

Pipe Nagar, Village, Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402 126 (Maharashtra)

Phone: 02194-238511, 238512, 238567, 238569 • Fax: 02194-238513

**MUMBAI OFFICE** 

402, Sarjan Plaza, 100 Dr. Annie Besant Road, Opp. Telco Showroom, Worli, Mumbai-400 018

Phones: 022-2490 2570 /72 /74 • Fax: 022-2492 5473

**HEAD OFFICE KOLKATA OFFICE** 

**CHENNAI OFFICE** 

5, Pusa Road, 2nd Floor, New Delhi-110005 Phones : 011-28752862, 28756631 Email : jpldelhi@bol.net.in

Sukhsagar Apartment, Flat No. 8A, 8th Floor, 2/5, Sarat Bose Road, Kolkata - 700 020

Phone: 033-2455 9982, 2454 0053, 2454 0056 • Fax: 033 - 2474 2290 E-mail: msl@cal.vsnl.net.in 3A, Royal Court. 41, Venkatnarayana Road, T. Nagar Chennai-600017

Phone: 044-2434 2231 Fax: 044-2434 7990

WWW.FINANCIALEXPRESS.COM

## ROSELABS FINANCE LIMITED

(CIN No.: L70100MH1995PLC318333) Regd. Office: 412, Floor- 4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Tel.: 022-61334400 Fax: +91-22-23024550 Website: www.roselabsfinancelimited.in, Email: roselabsfinance@lodhagroup.com

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 08, 2019, inter-alia, to consider and approve the unaudited Financial Statements of the Company for the quarter ended June 30, 2019. Vide letter dated July 01, 2019, the trading window close period has commenced from July 01 2019 and will end 48 hours after the financial results of the Company for the quarter ending June

The said Notice may be accessed on the Company's website at <a href="https://www.roselabsfinancelimited.ir">www.roselabsfinancelimited.ir</a> and may also be accessed on the Stock Exchange website at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>.

Place: Mumbai Date: July 29, 2019

Company Secretary and Compliance Officer Membership No.:A33077

For Roselabs Finance Limited

#### SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED (CIN No.: L99999MH1947PLC252768)

Regd. Office: 412, Floor- 4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 Tel.: 022-61334400 Fax: +91-22-23024550 Website: www.sanathnagar.in, Email: investors.sel@lodhagroup.com

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 09, 2019, Inter-alia, to consider and approve the unaudited Financial Statements of the Company for the quarter ended June 30, 2019. Vide letter dated July 01, 2019, the trading window close period has commenced from July 01. 30, 2019 are made public

For Sanathnagar Enterprises Limited

Hitesh Marthak Company Secretary and Compliance Officer Membership No.: A18203

# Govt to set up welfare board for traders

**FE BUREAU** New Delhi, July 29

THE INDUSTRY MINISTRY will set up the National Traders' Welfare Board to help improve access to funds, and suggest simplifications of the Acts and rules applicable to traders, an official source told *FE*.

Although recommending changes to the FDI rules on ecommerce is not explicitly mentioned in the board's objectives, the board may also offer its views periodically on these key issues as well as these

rules directly affect traders. The creation of the board, which has been approved by commerce and industry minister Piyush Goyal, was part of the BIP's election manifesto for traders. The board will have a chairman to be nominated by the government, five experts having knowledge of technical and other aspects of the retail trade and 10 members from various trade associations.

The chairman will be a "person capable of representing the issues of traders". It will make suggestions to trim the compliance burden by reducing the need for licences and will act as an intermediary between traders and the government, an official said. This apart, the Department for Promotion of Industry and Internal Trade will soon come out with a national retail trade policy. Keen to soften the twin

blow of demonetisation and GST for traders, most of whom fall under the MSME category, the government has already asked chiefs of public sector banks (PSBs) to undertake an "in-depth analysis of the progress made and issues in availability of credit still faced by MSMEs". RBI data showed credit to industry went up by just 6.9% yearon-year as of April 26, while overall non-food credit growth was as much as 11.9%.

Schneider

(Bhumika Sood)

CIN: L31900GJ2011PLC064420 Regd. Office: Milestone 87, Vadodara-Halol Highway, Village Kotambi, Post Office Jarod, Vadodara - 391 510, Gujarat, Phone: 02668 664300, Fax: 02668 664621, Email: investor.relation@schneider-electric.com Website: http://www.schneider-infra.in

Schneider Electric Infrastructure Limited

#### **NOTICE**

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29(2) read with 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 07, 2019, to approve, inter alia, the Company's Unaudited Financial Results for the 1st quarter ended June 30, 2019.

The said notice may also be accessed on the Company's website (http://www.schneider-infra.in) and also on websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com).

For Schneider Electric Infrastructure Limited

Gurugram July 29, 2019

Company Secretary & Compliance Officer

SHARP INDIA LIMITED

Regd Office: Gat No. 686/4, Koregoan Bhima,

Taluka Shirur, Dist: Pune - 412216.

Phone No.: 02137-252417, Fax No.: 02137-252453

Website: www.sharpindialimited.com

CIN: L36759MH1985PLC036759

NOTICE

Pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1) (a) of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Sharp

India Limited will be held on Tuesday, 6th August 2019 inter alia to

approve the unaudited Financial Results of the Company for the quarter

The information contained in this notice is also available on the website

of our company-www.sharpindialimited.com and the website of the

## Jaykay Enterprises Ltd.

(CIN: L99999UP1961PLC001187) Regd. Office: Kamla Tower. Kanpur - 208 001 (India) Ph. No. 91 512 2371478-81 Fax: 91 512 2332665 E-Mail-prabhat.mishra@jkcement.com; Website- www.jaykayenterprises.com

### NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with 47(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the LODR Regulations'), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 14, 2019, at Kanpur, interalia to consider, approve and take on record Unaudited Standalone Financial Results of the Company for the 1st Quarter ended on June 30, 2019 as per as per the Regulation 33 of LODR

This Information is also available on the Website of the Company and the Stock Exchange i.e www.bseindia.com. For Jaykay Enterprises Ltd.

(Prabhat Kumar Mishra)

Sr. Manager (Legal) & Company Secretary Place: Kanpur

Date: July 29, 2019

FORTIS HEALTHCARE LIMITED CIN: L85110PB1996PLC045933 Regd. Office: Fortis Hospital, Sector 62, Phase VIII, Mohali- 160062

Tel No.: +91-172-5096001 Fax No.: +91-172-5096221 Website: www.fortishealthcare.com Email: secretarial@fortishealthcare.com

#### NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 6, 2019 o inter alia, consider and approve Un audited financial results for the Quarter ended on June 30, 2019. The same is also available on the website of the Company - www.fortishealthcare.com and that of National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com and BSE Limited - www.bseindia.com.

For Fortis Healthcare Limited

Dated: 29.07.2019 Sumit Goel Place: Gurugram Company Secretary M. No. F6661

MULTIBASE INDIA LIMITED

multimas Kadaiya Village, Nani Daman: 396 210

Regd. Off: 74/5-6 Daman Indl. Estate,

Email: compliance.officer@multibaseindia.co Tel:+91-0260-6614400, Fax: +91-260-22215 CIN No. :L01122DD1991PLC002959

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to

Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements)

Regulations, 2015, a meeting of Board

of Directors of the Company will be

held on Monday, August 5, 2019 inter



# SEAMLESS LIMITED

CIN: L99999MH1988PLC080545 Regd. Off.: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra Phone No.: 02194-238511

E-mail: secretarial@mahaseam.com Website: www.jindal.com

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Board meeting of the Company is scheduled to be held on Wednesday, 7th August, 2019 to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019 in addition to other Agenda Items

The said notice is also available on the website of the Company i.e www.iindal.com and the Stock exchanges i.e www.bseindia.com and www.nseindia.com. For MAHARASHTRA SEAMLESS LTD.

Sd/-Gurugram D. C. GUPTA

29.07.2019 V.P. & Company Secretary JINDAL

### **ASIAN OILFIELD SERVICES** LIMITED

CIN: L23200MH1992PLC318353 Read. Office: 3B. 3rd Floor. Omkar Esquare Chunabhatti Signal, Eastern Express Highway, Sion (East), Mumbai - 400 022, Maharashtra, India **Tel.** 022 – 4244 1100; **Fax:** 022 – 4244 1120

Email: secretarial@asianoilfield.com; Website: www.asianoilfield.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 7th August, 2019, at 1.00 **p.m.** at the registered office of the Company at 3B, 3<sup>rd</sup> Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express Highway, Sion (East), Mumbai - 400 022, to, inter-alia, consider and approve the standalone and consolidated unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019. This information is also available on Company's website www.asianoilfield.com and on the website of the Stock Exchange i.e.

For Asian Oilfield Services Ltd

www.bseindia.com.

Date: 30-07-2019 Archana Nadgouda Company Secretary Place: Mumbai

# J. KUMAR INFRAPROJECTS LIMTIED

CIN: L74210MH1999PLC122886 16-A, Andheri Industrial Estate, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai-400 058 Tel. No : (022) 6774 3555 Fax No: (022) 2673 0814 Website: www.jkumar.com

#### NOTICE

Pursuant to the Regulations of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that Board Meeting of the Company will be held on Wednesday 7th August 2019, inter alia, to consider and take on record the Un Audited Financial Results for the first quarter and date ended on 30th June 2019, at the Registered Office of the

The said notice is also available on the website of the Company at www.jkumar.com as well as on the website of the BSE at www.bseindia.com and at the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

For J. Kumar Infraprojects Limited

Place : Mumbai

Date : 26th July 2019

Jagdishkumar Gupta Executive Chairman



KIOCL LIMITED (A Govt. of India Enterprise) II Block, Koramangala, Bengaluru - 560034. CIN - L13100KA1976G0I002974 E-mail: cs@kioclltd.com Phone: 080-25531525 (An ISO 9001-2015, ISO 14001-2015& 18001-2007 Company)

के आई ओ सी एल लिमिटेड

## NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 06 August. 2019 at New Delhi, to consider and approve inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on June 30, 2019. The Trading Window of the Company had been closed from July 1, 2019 and will

open 48 hours after the declaration of Financial Results for the guarter ended June 30, 2019. Further details available at company website http://www.kioclltd.in and on

Stock Exchanges website at https://www.nseindia.com, https://www.bseindia.com and http://www.msei.in. For KIOCL Limited. Date: 29.07.2019 P K Mishra. Place: Bengaluru Company Secretary



# SHALIMAR PAINTS LIMITED

Regd Office: Stainless centre, 04th Floor, Plot No.50, Sector-32, Gurugram, Haryana-122001 e-mail: askus@shalimarpaints.com, Website: www.shalimarpaints.com

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Shalimar Paints Limited ("Company") will be held on Monday, 12th August 2019, inter alia, to consider and approve the Un -Audited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2019.

The information contained in this notice is also available on the Company's website i.e. www.shalimarpaints.com and on the websites of the Stock Exchanges where the Company's

For Shalimar Paints Limited

Dated: July 29, 2019 Place: Gurugram

the AGM through ballot paper

Place: Mumbai

Date: 29<sup>th</sup> July, 2019

CIN: L24222HR1902PLC065611 NOTICE

shares are listed i.e. BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) respectively.

**GRP LIMITED** 

Registered Office: Plot No.8, GIDC Estate, Ankleshwar - 393 002 Dist. Bharuch, Gujarat.

Tel No.: 022 67082600 / 2500 E-mail id: investor.relations@grpweb.com, Website: www.grpweb.com

NOTICE OF 45th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION OF REMOTE E-VOTING

Notice is hereby given that the Forty Fifth Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday

22<sup>nd</sup> August, 2019 at 12.30 p.m. at the Registered Office of the Company at Plot No.8, G.I.D.C. Estate, Ankleshwar – 393 002, Dist

Notice of the AGM, Attendance Slip Cum Proxy Form together with web-link for downloading the Annual Report for the financial year

2018-19 have been sent by email to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The

same are also available on the website of the Company at www.grpweb.com. Annual Report for the financial year 2018-19 together

with Notice of the AGM and Attendance Slip Cum Proxy Form have been sent to all other members at their registered address by

All the members are informed that, the business set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic

means. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on cut–off date of 16th August, 2019, may opt for

remote e-voting and cast their votes electronically on the business set forth in the Notice of the AGM through electronic voting system

of the National Securities Depository Limited (NSDL). The cut-off date for determining eligibility to vote by electronic means or at the

The e-voting period shall commence on 19th August, 2019 (10:00 am) and shall end on 21st August, 2019 (5:00 pm). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 pm on 21st August, 2019. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote

Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on

the cut-off date i.e. 16th August, 2019, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or investor. relations@grpweb.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password

The members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM

through ballot paper. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall

not be allowed to vote again at the AGM. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at

The Notice of AGM is available on Company's website www.grpweb.com and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.

In case of queries related to e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user

manual for Shareholders available at the "downloads" section of https://www.evoting.nsdl.com or contact Mr. Pratik Bhatt, Executive,

Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the

Company will remain closed from Saturday, 17th August, 2019 to Thursday, 22nd August, 2019 (both days inclusive), for the purpose of

determining eligibility of member's entitlement to dividend, for the year ended 31st March, 2019, and to attend the AGM.

Bharuch, Gujarat, to transact the Ordinary and Special Business as mentioned in the Notice of the Meeting.

com. The procedure for remote e-voting is available in the Notice of AGM as well as on the NSDL's website

National Securities Depository Limited, email: evoting@nsdl.co.in contact no.: 1800222990.

permitted mode. The dispatch of the Notice has been completed on 26th July, 2019.

on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently.

Sandeep Gupta Chief Financial Officer

(b) Diluted

Date: 29.07.2019

Place: Allahabad

For and on behalf of Board of Directors

Triveni Glass Limited

1.83

Mr. Jitendra Kumar Agrawal Managing Director DIN: 00452816



ended on 30th June 2019.

Place: Koregoan Bhima

Date: 30.07.2019

Stock Exchange-- www.bseindia.com

#### CIN: L65993PN2009PLC134196 Regd. Office: Mundhwa, Pune 411 036

KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED

KALYANI Tel.: +91 20 66215000 Fax: +91 20 26821124 Email: investor@kalyani-investment.com Website: www.kalyani-investment.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 7, 2019. inter-alia, to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2019.

The above information is available on the Company's website viz. www.kalvani-investment.com and also available on the websites of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

for Kalyani Investment Company Limited

Pune July 29, 2019

Place : Kolkata

Dated: 29th July, 2019

Akshay Chikodikar Company Secretary

For Sharp India Limited

Chandranil Belvalkar

Company Secretary

# THE TINPLATE COMPANY OF INDIA LIMITED

CIN: L28112WB1920PLC003606 Registered Office: 4, Bankshall Street, Kolkata - 700001

Tel: (033) 2243 5401/ Fax: (033)2230 4170 Email:company.secretariat@tatatinplate.com Website:www.tatatinplate.com

Notice is hereby given that the 100th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 26th August 2019.

Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 14th August 2019 to Monday, 26th August 2019 (both days inclusive), in connection with the AGM of the Company and payment of dividend.

The dividend for the year ended 31st March, 2019 when declared at the above mentioned AGM will be paid on and from Thursday, 29th August 2019 to those Members whose names will appear in the Register of Members of the Company as on 13th August 2019 after transferring all transfer documents lodged and found to be complete and in order. In respect of shares held in electronic mode, the dividend for the year ended 31st March 2019 when declared at the above mentioned AGM will be paid to the beneficial owners of the shares as at the end of business hours on 13th August 2019, as per details furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited for this purpose.

Members holding shares in physical mode are requested to inform about change of address/dividend mandate, if any, to the Company's Registrar & Share Transfer Agent - TSR Darashaw Consultants Pvt.Ltd. 6-10 Haji Moosa Patrawala Ind. Estate, 20 Dr E Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400011- latest by 13th August 2019. Members holding shares in demat mode should inform their Depository Participants (DP) about such changes well in time and ensure that the same are updated against their account prior to the book closure date. In case of any queries/grievance, if any, shareholders can write to the email ID, viz. company.secretariat@tatatinplate.com.

> THE TINPLATE COMPANY OF INDIA LIMITED KAUSHIK SEAL Company Secretary

#### alia, to consider, approve and take on record the un-audited financial results of the Company for the quarter ended June 30, 2019.

Further pursuant to Regulation 47(2) of the aforesaid regulations, this intimation is also available on the website of BSE Limited where the securities of the Company are listed and shall also be available on the website of the company www.multibaseindia.com.

For Multibase India Ltd. Sd/-

Place: Mumbai Sunaina Goraksh Date: 29.7.2019 Company Secretary

### JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

CIN: L27201MH1983PLC233813 Regd. Off.: Pipe Nagar, Village- Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra Phone No.: 02194-238511

E-mail: secretarial@iindaldrilling.in Website: www.jindal.com

# NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Board meeting of the Company is scheduled to be held on Wednesday, 7th August, 2019 to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019 in addition to other Agenda Items.

The said notice is also available on the website of the Company i.e www.jindal.com and the Stock exchanges i.e www.bseindia. com and www.nseindia.com.

For JINDAL DRILLING AND INDUSTRIES LTD.

SAURABH AGRAWAL Gurugram

29.07.2019 Company Secretary Membership No.:A36163

JINDAL

# TATA

**TATA POWER** The Tata Power Company Limited (Corporate Contracts Department) Technopolis Knowledge Park CENTEC, Andheri (E). Mumbai 400 093, Maharashtra, India

#### (Board Line: 022-67173188) CIN:L28920MH1919PLC000567 NOTICE INVITING TENDER

The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following packages (Two Part Bidding) a) Outline Agreement for Supply of LT Power Cables

- (Package Reference CC19VKD007). b) Outline Agreement for Supply of Oil filled Transformers (Package Reference CC19VKD008).
- various KVA ratings (Package Reference CC19VKD009). d) Outline Agreement for Excavation & Associated Services for carrying out Breakdown & Preventive Maintenance of HT Cables in Mumbai region (Package Reference

c) Outline Agreement for Supply of Dry Type Transformers of

Outdoor Type Isolator (Package Reference CC19AA045) f) Outline Agreement for Procurement of 145 kV SF6 Circuit Breaker (Package Reference CC19AA046).

g) Corrigendum to Outline Agreement for Battery Chargers.

e) Outline Agreement for Procurement of 145 & 245 kV

advertisement published Dtd. 15" May 2019 (Package Reference CC19TG032). For detail NIT, please visit Tender section on website https://www.tatapower.com. Interested bidder to submit Tender

Fee and Authorization Letter before 15:00 hrs. on Friday

09" August'19.



Lower Parel, Mumbai 400013 CIN: U74900MH2010PLC201113 www.iiflmf.com NOTICE IS HEREBY GIVEN to all unitholder(s) of IIFL Mutual Fund ('Fund') that in accordance with Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and SEBI

circular dated June 05, 2018 issued in this regard, the Annual Report and Abridged Annual Report of schemes of Fund for the period ended March 31, 2019 has been hosted on the website of the Fund (www.iiflmf.com) and website of AMFI (www.amfiindia.com). Unitholders can also request for a physical copy of the Annual Report or Abridged summary

through any of the following means: I. SMS: Send SMS to +91-9900445566 from investor's registered mobile number. SMS

- iii. Email: Send an email specifying the folio number to service@iiflw.com iv. Letter: Submit a request letter at any of the AMC offices or CAMS Investor Service

ii. Telephone: Give a call on 1800-419-2267

Centres, list available at www.iiflmf.com Such copies shall be provided to the unit holders free of cost. For IIFL Asset Management Ltd.

read all scheme related documents carefully"

Place: Mumbai **Date**: July 29, 2019

Sd/-**Authorised Signatory** "Mutual Fund investments are subject to market risks,

For GRP Limited

Harsh R. Gandhi

Joint Managing Director

Place : Mumbai

Place: Mumbai

Date: July 29, 2019

Date: 29.07.2019

## Read Office: Marathon Futurex, 25th floor, A-Wing, Mafatlal Mills Compound. N.M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013. Tel: 91-22-23023333 Website: www.cdslindia.com

Place: Mumbai

Result of Postal Ballot and E-voting

### Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, approval of the Members of the Company was

Mr. Atul Mehta, Practicing Company Secretary, Scrutinizer for the Postal Ballot submitted his report dated July 28, 2019. Based on the Scrutinizer's Report, the Results of the Postal Ballot are as under

	Description of the Ordinary Resolution	Total Votes Cast in Favour		lotal Votes Cast Against	
No.	785	No. of Shares	% of Votes Cast	No. of Shares	% of Votes Cast
	Recommend a panel of three names for appointment of MD & CEO to SEBI for seeking its prior approval	59133874	99.6142%	229025	0.3858%
2.	Recommend the name of Shareholder Director to SEBI for seeking its prior approval	58276954	98.1724%	1084920	1.8276%
the could be be the Bellet including a stirr both the effective beautiful been been added in the circumstation. The					

As per the result of Postal Ballot including e-voting both the aforesaid resolutions have been passed with requisite majority. The result of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report is displayed on the website of the Company at www.cdslindia.com and also on the web-site of Link Intime India Pvt. Ltd. at https://instavote.linkintime.co.in and has been communicated to the National

for Central Depository Services (India) Limited

Lalitmohan Sharma

Company Secretary

YES Asset Management (India) Limited

YES MUTUAL FUND Elphinstone Road (West), Mumbai - 400 013. Website: www.yesamc.in Tel. No.: +91 (22) 4082 7600 Fax No.: +91 (22) 4082 7653

Marg, Elphinstone Road (West), Mumbai – 400 013.

Stock Exchange of India Limited, where the Company's shares are listed.

Email: clientservice@yesamc.in CIN - U65990MH2017PLC294178 NOTICE NO. 16/2019

602B, 6" Floor, Indiabulls Finance Centre (IFC) 1 & 2, Senapati Bapat Marg,

NOTICE is hereby given to all investor(s)/Unit holder(s), of YES Mutual Fund ('the Fund'), that in accordance with Regulation 56 of the Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996, and circulars issued by SEBI from time to time, the Annual Report and Abridged Annual Report of the scheme of the Fund for the year ended March 31, 2019 has been hosted on the website of the Fund viz. www.yesamc.in and on the website of AMFI viz. www.amfiindia.com.

Hosting of Annual Report and Abridged Annual Report thereof of Scheme of YES Mutual Fund

Investors may accordingly view/download the reports from the website of the Fund.

Investors can also submit a request for an electronic or physical copy of the Annual Report or Abridged Annual Report by calling on 1800-3000-3060, or by sending an email to clientservice@yesamc.in or by writing to YES Asset Management (India) Limited, 602B, 6th Floor, Indiabulls Finance Centre (IFC) 1 & 2, Senapati Bapat

> For YES Asset Management (India) Limited (Investment Manager for YES Mutual Fund)

**Authorised Signatory** Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and year ended 30th June 2019

Regd. Office: 1 Kanpur Road, Allahabad 211 001

CIN. L26101UP1971PLC003491 Email: akd@triveniglassltd.com Website: www.triveniglassltd.com Tel: 0532-2407325

RS. LACS For the Year For the Quarter For the Quarter **Particulars** ended 30.06.2019 ended 31.03.2019 ended 30.06.2018 **Un-Audited** Audited Un-Audited Total Income from operations 1369.13 7380.04 1755.74 Net Profit/ (Loss) from ordinary activities before tax 78.46 245.58 129.44 245.58 129.44 Net Profit/ (Loss) for the period after tax 78.46 (before Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period after tax 78.46 230.68 129.44 (after Exceptional items) Other Comprehensive Income 0.00 0.00 0.00 1261.94 1261.94 Paid-up equity share capital 1261.94 Reserves (excluding Revaluation Reserves as shown 4404.00 4404.00 4404.00 n the balance sheet of previous year) 8. Earnings per share (for continued operations): 1.83 1.03

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. duly approved by the Board of Directors' in their meeting held on 29.07.2019. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and also on the website of the company (www.triveniglassItd.com)

CHAMAN LAL SETIA EXPORTS LIMITED Regd. Off: P.O CENTRAL JAIL, MIRANKOT ROAD, AMRITSAR-143002, PUNJAB

E-mail: clsetia@rediffmail.com, Website: www.maharanirice.in NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education

CIN: L51909PB1994PLC015083 Tel: 0183-2592708 Fax: 0183-2590453

0.62

and Protection Fund (IEPF) Authority This notice is published pursuant to provisions of Section 124 of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("The Rules") as amended from time to time, pursuant to said Rules the Company is mandated to transfer all shares in respect of which dividend have not been paid or claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. By this Notice, we wish to apprise you that the due date for transfer into IEPF of the Unpaid/ Unclaimed Dividend lying in the Unpaid Dividend A/c of Company for financial year 2011-12 is fast approaching

By this Notice, we also draw special attention of those Shareholders whose dividend is unpaid or unclaimed for 7 (seven) consecutive years beginning financial year 2011-12. Kindly note that the underlying shares of such Shareholders will also be transferred into the IEPF.

In Compliance with the requirements set out in the Rules, the Company

04.11, 2019. Accordingly, concerned Shareholders are requested to

kindly take note and claim the unpaid dividend.

has communicated individually, the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2019-20 for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders whose

shares due for transfer to IEPF Authority on its website at

www.maharanirice.in. Shareholders are requested to refer to the web-

link http://www.maharanirice.in/other.php to verify their details.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that, the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate (s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to the IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s), which is registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholder may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as

certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority, pursuant to the rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 04.11.2019 the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the said shares to the Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

The shareholders may please note that no claim shall lie against the

Company in respect of shares transferred to the IEPF Authority,

and shall be deemed adequate notice in respect of issue of new

unclaimed dividends and any future dividends, if any, in respect of the shares transferred. On transfer of the dividend and shares to IEPF Auhority, the shareholders may claim the same from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. In case Shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer

Agent viz Beetal Financial and Computer Services Pvt Ltd., Illrd Floor, 99 Madangir, Near Dada Harsukh dass Madangir, New Delhi-110062, Ph. 011-29961281-283, Fax No. :- 011-29916284 or members may also write to the Company Secretary at the registered office or send email at clsetia@rediffmail.com. For Chaman Lal Setia Exports Ltd.

> (RAJEEV SETIA) Director (DIN: 01125921)

Date: 29-07-2019

Place: Amritsar

The said Notice may be accessed on the Company's website at www.sanathnagar.in and may also be accessed on the Stock Exchange website at www.bseindia.com

Date: July 29, 2019 **Central Depository Services (india) Limited** 

sought for ordinary resolutions as specified in Notice of Postal Ballot dated June 20, 2019 by way of Postal Ballot including E-voting.

Co-op. Society Ltd

की, गाव मौजे डोंगरे (जुने गाव मौजे

नारिंगी), तालुका वसई, जिल्हा पालघर

येथील सर्व्हे नंबर १८३ (जुना सर्व्हे नंबर

२), हिस्सा नंबर १, क्षेत्र हे. आर. ०-

८२-६०, आकारणी रु. ९.६२ पैसे या

मिळकतीपैकी क्षेत्र हे. आर. ०-५४-००

ही मिळकत श्री. लक्ष्मण नाना पाटील

यांचे नावे सरकार दफ्तरी कागदोपत्री

मालक म्हणून दाखल असून श्री. लक्ष्मण

नाना पाटील यांनी सदर मिळकतीपैकी

क्षेत्र हे. आर. ०-०७-०० ही मिळकत

त्यांची मुलगी सौ. अलका हरिश्चंद्र

पाटील यांचे हिश्यास व वाटणीस दिलेली

आहे. सदर सर्व्हे नंबर १८३ (जुना सर्व्हे

नंबर २), हिस्सा नंबर १, क्षेत्र हे. आर.

०-८२-६०, आकारणी रु. ९.६२ पैसे

या मिळकतींतील क्षेत्र हे. आर. ०-५४-

०० या मिळकतीपैकी सौ. अलका

हरिश्चंद्र पाटील यांचे हिश्याची क्षेत्र हे

आर. ०-०७-०० ही मिळकत सौ.

अलका हरिश्चंद्र पाटील, रा. डोंगरपाडा,

विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा

पालघर यांनी माझे अशिलास कायम

विकण्याबाबत

अशिलांसोबत वाटाघाटी करीत आहेत.

तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा,

व्यक्तीचा गहाण, दान, दावा, वारसा

वहिवाट, विश्वस्त, बोजा, विक्री,

कुळारग, अदलाबदल वा अन्य हक्क,

हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा)

|दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांना

स्वरूपी

Hon Secretary

स्थित ''गौरव सॅफरॉन'' या ज्ञात

इमारतीच्या 'ए' विंग मधील ३ ऱ्या

मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०५ आणि 'बी'

विंग मधील ९ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र

९०४ हा श्री सोहम एस. भागवत यांच्या

नावे आहे. आमचे अशील सर्व भारांपासून

मुक्तपणे सदर फ्लॅट विकत घेण्यास इच्छुक

सर्व व्यक्ती, ज्यांना सदर फ्लॅटमधील

कोणताही हक्क. नामाधिकार, शेअर,

दावे, हितसंबंध असल्यास तसे

निम्नस्वाक्षरीकाराकडे सूचना प्रसिद्धीच्या

तारखेपासून ७ दिवसांच्या आत सर्व पुरक

प्रमाणित कागदपत्रांसह कळविणे

आवश्यक आहे. कसूर केल्यास अशा दावे

व दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण

करण्यात येतील. जर कोणत्याही व्यक्तीचे

तसे दावे असल्यास ते त्यागित समजले

जातील व ते आमच्या अशिलांवर

दिनांक : २९ जुलै, २०१९ रोजी

४०६, मोरया इस्टेट, न्यू लिंक रोड,

अंधेरी (पश्चिम) मुंबई - ४०००५३.

ईमेल : unisan.adv@gmail.com

the offer glass BOI

66970889/9820098691

बंधनकारक नसतील.

युनिसन ॲन्ड कं.

आहेत.

सुकेळी, एन-एच १७, बी. के. जी. रोड,

सदर सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jindal.com व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स म्हणजेच www.bseindia.com व www.nseindia.com यावरही उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड करिता

२९.०७.२०१९ व्ही. पी. आणि कंपनी सचिव

JINDAL

डी. सी. गुप्ता

[नियम८(१)]

आणि इतर प्रभार

प्राधिकृत अधिकारी.

स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे

सही/

असेट् रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा: बँक ऑफ इंडिया इमारत, तळमजला, २८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ दु: २६२१ ०४०६/०७, ईमेल: Asset.MNZ@bankofindia.co.in

(स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकार हे बँक ऑफ इंडिया, असेट्र रिकव्हरी शाखा प्राधिकृत अधिकारी यांचे नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम [नियम३]अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०७.०४.२०१६ रोजीची मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. सनराईज गोल्ड अलॉयज् प्रा. लि. (प्रोमोटर/संचालक श्री. अनिल भवरलाल जैन, श्री. पारस बी. जैन आणि हमीदार श्रीम. भुरीबाई भवारलाल जैन, श्री. भवारलाल टी. जैन आणि श्री. केतन भवारलाल जैन आणि मे सनराईज मॅटॅलिक (इंडिया) प्रा.िल) यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १०,४६,७०,४३३.८९ **(दहा करोड शेहेचाळीस लाख सत्तर हजार चारशे तेहतीस आणि एकोणनव्वद पैसे मात्र)** अधिक त्यावरील

कब्जा सूचना

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ च्या सदर ॲक्टच्या कलम १३ उपकलम (४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्वये निम्नलिखित तारखेस रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया, असेट् रिकव्हरी** शाखा, अंधेरी यांस रक्कम रु. १०,४६,७०,४३३.८९ (दहा करोड शेहेचाळीस लाख सत्तर हजार चारशे तेहेतीस आणि एकोणनव्वद पैसे मात्र) अधिक त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे

### स्थावर मिळकतीचे वर्णन

१. फ्लॅट क्र. १७०२, अप्पर लेव्हल, १८ वा मजला, अर्थ पिल्लार, सदाशिव लेन कोंद्रे वाडी, चर्नी रोड (पूर्व) गिरगाव, मुंबई-४००००४, सामाविष्ट मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

२६.०७.२०१९ रोजी अनु क्र. २ करिता प्रत्यक्ष कब्जा घेतला.

व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

२. गहाण कार्यालय क्र. १३, २रा मजला, पॉप्युलर सीएचएस लि., २६/३०, धशनजी स्ट्रीट, झवेरी बझार, मुंबई-४००००३, समाविष्ट मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. श्री. केतन भवरलाल जैन आणि श्री. भवरलाल टोकर

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

मे. सनराईज गोल्ड अल्लॉयज प्रा.लि. यांच्या मालकीची मिळकत.

खरेदीदारांचे वकील चंद जैन. यांच्या मालकीची मिळकत. दिनांक: ३०.०७.२०१९ स्थळ: मुंबई

सही/-(ॲड. पंढरीनाथ पांड्रंग पाटील)

# **OSBI** स्टेट बँक ऑफ इंडिया

स्ट्रेस्ड असेट्स रिकव्हरी शाखाः - केरोम इमारत, १ला मजला, रोड क्र. २२, एसबीआय जवळ वागळे इस्टेट शाखा, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)-४०० ६०४

सरफैसी ॲक्ट २००२चे कलम १३ (४) अन्वये मिळकतीच्या ताब्याच्या संबंधित सुचनेचे प्रकाशन

दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये सचना याद्वारे देण्यात येते आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्रत्येक खात्या विरोधात नमूद दिनांका रोजी मागणी सचना निर्गमित करून त्यांना बोलाविण्यासाठी रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर खाली नमूद दिनांक रोजीस घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार

हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

,					
कर्जदार/खात्याचे नाव आणि पत्ता	प्रोप्रायटर/भागीदार/ हमीदाराचे नाव/ मिळकतीचे मालक इ.	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	कब्जाचा दिनांक	थकीत रक्कम
श्री. विनोद वसंत धुमाळ	श्री. विनोद वसंत धुमाळ	पलॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, इमारत क्र. ए ३ (ॲडोनिया ३ अशी ज्ञात) प्रोजेक्ट कासा युनिको, सर्व्हे क्र. ६१, गाव आशाने, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र.	१६.०४.२०१९	२६.०७.२०१९	रु. १७,४५,७९०.०० १६.०४.२०१९ रोजी प्रमाणे व्याज आणि इतर प्रभार
श्री. विनोद वसंत धुमाळ	श्री. विनोद वसंत धुमाळ	पलॅट क्र. २०१, २रा मजला, बी विंग, इमारत क्र. ए ३ (ॲडोनिया ३ अशी ज्ञात) प्रोजेक्ट कासा युनिको, सर्व्हे क्र. ६१, गाव आशाने, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र.	१६.०४.२०१९	२६.०७.२०१९	रु. १६,६०,१६२.०० १६.०४.२०१९ रोजी प्रमाणे व्याज आणि इतर प्रभार
श्री. शशिकांत रामचंद्र धुमाळ	श्री. शशिकांत रामचंद्र धुमाळ	प्लॅट क्र. १०१, १ला मजला, ए विंग, इमारत क्र. ए ३ (ॲडोनिया ३ अशी ज्ञात) प्रोजेक्ट कासा युनिको, सर्व्हे क्र. ६१, गाव आशाने, ता. कर्जत, जि. रायगड,	१८.०४.२०१९	२६.०७.२०१९	रु. २१,६७,४३४.०० १८.०४.२०१९ रोजी प्रमाणे व्याज

दिनांक : २६.०७.२०१९ स्थळ : कर्जत

मुंबई-४०० ०९५

#### LOSS OF SHARE CERTIFICATE जाहीर सचना

सूचना देण्यात येते की, श्रीम. शीतल संजय विजन representing 5 Share totaling Rs. 250 issued हे फ्लॅट क्र. ६०१, शिम्मर अपार्टमेंट, ६ वा मजला, by LAKSHMI INDUSTRIAL PREMISES CO-OP एन. एस. रोड, जेव्हीपीडी योजना, विले पार्ले (पश्चिम), SOCIETY LTD. In favour of Mr. Ramnarayan मुंबई - ४०० ०४९ (संदर्भित मालमत्ता) येथील Bajaj has been reported to be lost. Any मालमत्तेचे मालक आहेत. सदर संदर्भित मालमत्ता claimants to this Share Certificate should रूस्तमजी डेव्हलोपमेंट प्रायव्हेट लिमिटेड व संजय report within 15 days from the date of this advertisement. Duplicate Share Certificate गुलशन विजन, शीतल संजय विजन व गुलशन रामलाल will be issued to Mr. Ramnarayan Bajaj if no विजन यांच्या दरम्यान अंमलात आणलेले नोंदणीकरण objection is lodged within this said period. क्र. बीडीआर१५-०४५५५-२००५ धारक करार दि. Lakshmi Industrial Premises २३.१२.२००५ अंतर्गत खारेदी केली होती. सदर श्री. गुलशन रामलाल विजन यांनी त्यांचा १/३ रा शेअर्स त्यांचे पुत्र, संजय गुलशन विजन यांना नोंदणीकरण क्र. ३७४२/२०१७ धारक भेट करार दि. १०.०४.२०१७ अंतर्गत भेट केले होते. सदर श्री. संजय गुलशन विजन जाहीर सूचना यांनी त्यांचा २/३ रा शेअर्स त्यांची पत्नी श्रीम. शीतल संजय विजन (सदर मालक) यांना नोंदणीकरण क्र. याद्वारे सर्व संबंधितांस कळविण्यात येते

अंतर्गत भेट केला होता. सदर मालक यांच्याकडून भेट करार दि. १०.०४.२०१७ गहाळ/ हरवले आहेत. (गहाळ/

६६०२/२०१७ धारक भेट करार दि. १६.०९.२०१७

न्यायालय खोली क्र. २०

मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालयात

बृहन्मुंबई येथील

वाद क्र. १८६० सन २०१९

(जुना अल्प कारण वाद क्र. १३९५ सन २०१८)

ओ VIII आर ९ मे. ग्रीन लेदर मॅन्युफॅक्चररचे प्रोप्रायटर, प्रौढ, भारतीय रहिवासी, दोन्ही

नमस्कार, ज्याअर्थी, वरील नावाच्या वादींनी वरील नावाचे प्रतिवादी विरोधात सदर

सन्माननीय न्यायालयात वाद दाखल केला आहे ज्याचे संक्षिप्त वर्णन खालील प्रमाणे,

वादी बँक त्यामुळे विनंती करते की सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करून:-

करण्यासाठी प्रतिवादी क्र. १ आणि २ यांना आदेश आणि हकूम द्यावा.

करण्यासाठी प्रतिवादी क्र. १ आणि २ यांना आदेश आणि ह्कूम द्यावा.

ए) रु. ९,२१,८४३/- ची रक्कम वादी बँकेला संयुक्तपणे आणि वेगवेगळी चुकती

बी) वसुलीपर्यंत सदर वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून रु. ९,२१,८४३/- च्या

रकमेवरील दरसाल १०.७५% दराने किंवा सन्माननीय न्यायालयाला योग्य आणि

वाजवी वाटेल अशा दराने व्याज वादी बँकेला संयुक्तपणे आणि वेगवेगळे चुकते

घोषित करावे की, वरील विनंती खंड (ए) आणि (बी) मध्ये नमुद रकमेचा परतावा

हा वादासाठी परिशिष्ट मिळकत निशाणी "एफ" मध्ये नमुद जंगमगहाण वस्तूंद्वारे

विमोचनाचा कालावधी म्हणून सद्र सन्माननीय न्यायालयाने निश्चित केलेल्या

वेळेत विनंती खंड (ए) आणि (बी) मध्ये नमुद रकमेचा परतावा करण्यास

प्रतिवादींनी कसूर केल्यास वादासाठी परिशिष्ट मिळकत निशाणी ''एफ'' मध्ये नमुद

सदर वस्तुंची सदर सन्माननीय न्यायालयाच्या निर्देशाने विक्री करावी आणि त्याची

वादासाठी परिशिष्ट मिळकत निशाणी ''एफ'' मध्ये नमुद सदर वस्तूंच्या विक्रीतुन

वसूल झालेली निञ्चळ विक्री प्रक्रिया वरील विनंती खंड (ए) आणि (बी) मध्ये नमुद

पुर्ण करण्यासाठी पुरेशी नसल्यास तफावत रकमेसाठी प्रतिवादींच्या विरोधात

विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने प्रतिवादी,

त्यांचे नोकर, एजंट आणि प्रतिवादींमार्फत आणि अन्वये दावेदार कोणाही व्यक्तीला

वादासाठी परिशिष्ट मिळकत निशाणी ''एफ'' मध्ये नमुद सदर वस्तू किंवा त्याच्या

भागाच्या संदर्भात हस्तांतर, अन्यसंक्रमण, विक्री, व्यवहार किंवा विभागणी आणि

निकाली काढणे किंवा बोजा किंवा त्रयस्थ पक्षकाराचा हक्क किंवा हितसंबंध निर्माण

करण्यापासून सदर सन्माननीय न्यायालयाच्या निशेधाज्ञेच्या आदेशाने प्रतिबंध

विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने सदर

सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन ताबा घेणे आणि आवश्यक वाटल्यास जाहीर

लिलाव किंवा खाजगी कराराने त्याची विक्री करणे आणि सदर सन्माननीय

न्यायालयाचा हुकूम आणि निर्देशांन्वये हुकूमाच्या रकमेकरिता विक्री प्रक्रिया वर्ग

करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ चा आदेश , नियम १ अन्वये सर्व

अधिकारांसह वादासाठी परिशिष्ट मिळकत निशाणी "एफ" मध्ये नमृद सदर

वस्तंच्या संदर्भात न्यायालयीन प्रापक म्हणन न्यायालयीन प्रापक, उच्च न्यायालय,

एच) विनंती खंड (एफ) आणि (जी) नुसार अंतरिम आणि अधि-अंतरिम अनुतोष वादी

आय) खटल्यामध्ये आवश्यक प्रकार आणि परिस्थितीनुसार असे अन्य आणि पृढील

तुम्हाला याद्वारे ह्या नामदार न्यायालयात २० सप्टेंबर, २०१९ रोजी सकाळी प्रमाणवेळ

११.०० वाजता उपरोक्त वादींना उत्तर देण्यासाठी एकतर व्यक्तिश: किंवा वादाशी संबंधित

सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे

देऊ शकेल अशा अन्य व्यक्तीसह हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते आणि तुम्ही हजर

होण्यासाठी ठरविलेल्या दिवशी वादाचा अंतिम निकाल दिला जाणार असल्याने त्या दिवशी

त्मचे सर्व साक्षीदार सादर केले पाहिजेत, आणि याद्वारे तुम्ही सूचना घेणे आवश्यक आहे की,

सांगितलेल्या दिवशी हजर राहण्यात तम्ही कसर केल्यास तमच्या गैरहजेरीत वादावर

सुनावणी होऊन निकाल देण्यात येईल आणि वादींच्या दाव्याच्या गुणवत्तेशी संबंधित किंवा

तुमच्या बचावाकरिता ज्यावर तुम्ही विसंबून आहात अशा शक्ती असलेले पुरावे किंवा

तुमच्या ताब्यातील कोणतेही दस्तावेज तुमच्या बरोबर आणावेत किंवा तुमच्या

माझ्या हस्ते व सदर सन्माननीय न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

मुंबई किंवा कोणाही अन्य योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी.

बँकेला मंजुर करावेत.

विकलांसोबत पाठवावेत.

विकास एस. कपिले

वादींसाठी वकील

सदर दिनांक १७ ऑक्टोबर, २०१९

सदर दिनांक १७ ऑक्टोबर, २०१८

अनुतोष मंजुर करण्यासाठी.

निव्वळ विक्री प्रक्रिया वादी बँकेच्या दाव्याच्या पूर्ततेसाठी देण्यात यावी.

वैयक्तिक हुकूमाकरिता अर्ज करण्याचे स्वातंत्र्य वादींना मंजूर करावे.

बँकिंग कंपनीज (ॲक्रिझिशन ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग) ॲक्ट

१९७० अन्वये स्थापित निगम मंडळ, जिचे मध्यवर्ती कार्यालय आहे

चंद्रमुखी, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आणि इतर शाखापैकी एक

धारावी शाखा जिचे कार्यालय आहे, गोल्ड फिल्ड प्लाझा,

ओएनजीसीजवळ, बांद्रा सायन लिंक रोड, ९० फूट रोड, धारावी, मुंबई-

प्रतिवादींचा पत्ता खोली क्र. २९०ए, चाळ क्र. ३७, एमएचबी कॉलनी,

डीजी नगर, डॉ. पवार जवळ, गेट क्र. ८, मालवणी, मालाड (पश्चिम),

सेंट्रल बँक ऑफ इंडिया,

१) मे. ग्रीन लेदर मॅन्युफॅक्चरर

४०००१७ येथे.

मुंबई- ४०००९५

आरआर १,५,७ प्रोप्रायटरी संस्था

१) मे. ग्रीन लेदर मॅन्युफॅक्युरर

२) आमिर अहमद

म्हणजेच :

वरील नावाचे प्रतिवादी.

आणि ८ आणि २) आमिर अहमद

वाद सादर:

रोजी

रोजी

२८.०२.२०१८

वाद दाखल:

०८.०६.२०१८

दिवाणी प्रक्रिया

संहितेच्या कलम

२७ ओ. V

हरवलेले दस्तावेज) सर्व व्यक्तींना कोणत्याही स्वरूपातील संदर्भित मालमत्तेसंबंधात वा कोणत्याही भागासंबंधात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, लाभ, दावे वा मागण्या असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, भेट, भाडेकरार, वहिवाट, परवाना, गहाण, प्रभार, धारणाधिकार, न्यास, वारसा, देणगी, सुविधाधिकार, ताबा, लागवड, व्यवसाय, देखभाल, थिकत निवेदन, विकास हक्क, विक्री करार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे कागदोपत्री पुराव्यांसह अधोहस्ताक्षरितांना त्यांच्या कार्यालयामध्ये पी. ओ. क्र. व्ही. पाटके व कं. वकील, एफ-१. १ ला मजला. शाह आर्केड. राणी सती मार्ग. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, मालाड (पूर्व), मुंबई -४०० ०९७ येथे सदर सूचनेपासून २१ (एकवीस) दिवसांच्या आत सदर लिखीत स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा सर्व व्यक्तींचे दावे सर्व दावे, हक्क, अधिकार वा हितसंबंध वा कोणत्याही वा सर्व स्वरूपातील काही असल्यास संदर्भित मालमत्तेसंदर्भात काही असल्यास ते अधित्यागीत मानण्यात येतील व वरील संदर्भित मालमत्ता सर्व दावे, हक्क, अधिकार वा हितसंबंध यांच्यापासून मुक्त आहे असे गृहित धरले

दि. ३० जुलै, २०१९ व्ही. पाटके व कं. - वकील एफ-१, १ ला मजला, शाह आर्केड, राणी सती मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, मालाड (पूर्व) मुंबई - ४०० ०९७.

जाईल.

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. जय सुरेश अहजा हे फ्लॅट क्र. बी-००६, तळ मजला, लिब्रा सीएचएस लि., दिव्या मार्वे रोडलगत, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०९५, एमसीजीएमच्या हद्दीत उभारित, जिल्हा मुंबई उपनगर (यानंतर **''सदर फ्लॅट''** असा उल्लेख) याचे मालक आहेत **मूळ** १) दि. १७/०३/१९९२ रोजीचा मे. चंद्रा इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन आणि ए) श्री. सरेश दिक्षित व बी) सौ. लता दिक्षित यांच्यामधील निष्पादित विक्री करार २) विलेख हा गहाळ किंवा हरविला आहे व निम्नस्वाक्षरीकारांना खालील पत्त्यावर सोपवावा.

यापढे माझे अशील श्री. जय सुरेश अहजा, मालक यांना सदर फ्लॅट संदर्भात हक्क, नामाधिकार व हितसंबंध असल्याने

> किशोर के. बोयेवार वकील

२००४/५७-ए, न्यू म्हाडा टॉवर, सीएसआर कॉम्प्लेक्सजवळ. एकता नगर, मालाड (प.),

# **SBI** STATE BANK OF INDIA

इंडियन ओव्हरसीज बॅक

तळमजला, पश्चिम विंड सीएचएसएल, प्रसाद रोड, सेक्टर ५० ई, नेरुळ

नवी मुंबई - ४००७०६ दूर - ०२२-२७७०६१३६/३७ इमेल : iob3503@iob.in

जाहीर लिलाव सूचना

२०१६ सालची नोंदणी क्र. एमएच०४एचएन२९९० मारुती रिट्झ एलएक्सआय बीएस IV (टुरिस्ट कॅब) जी

बँकेकडे कर्जदार मे. अष्टविनायक दुर्स ॲण्ड ट्रॅव्हर्स प्रोप्रा : सौ. प्रियांका रुपारेल यांच्याकडून जंगमगहाण आणि

बॅंकेकडून जप्त करण्यात आली असून तिची ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्वावर

इच्छक पक्षकारांकडन त्यांच्या आयडी आणि पत्त्याच्या पराव्यासह मोहोरबंद दरपत्रक मागविले असन रु.

१४,९००/- इअर डिमांड ड्राफ्ट (अयशस्वी बोलीदारांना व्याजाविरहित परतावायोग्य) ''इंडियन ओव्हरसीज

बँक, नेरुळ शाखा मुंबई'' यांच्या नावे भरावे. मोहरबंद दरपत्रक हे सौ. प्रविणा धिला, मॅनेजर, नेरुळ शाखा,

मिळालेले दरपत्रक नेरुळ शाखेत सर्व पात्र बोलीदारांच्या उपस्थितीत दिनांक ०६.०८.२०१९ रोजी स. ११.०० वा

यशस्वी बोलीदारांनी उर्वरीत प्रस्ताव रक्कम डिमांड ड्राफ्ट किंवा आरटीजीएस/एनईएफटीद्वारे सूचनेच्या ०७ दिवसात

वहानाच्या तपासणीसाठी आणि पुढील माहितीसाठी पक्षकारांनी सौ. प्रविणा एस. धिला, मॅनेजर (मोबा क्र.

९८९२३७९०१९ आणि ०२२-२७७०६१३७) यांना किंवा वर नमूद शाखेच्या पत्त्यावर संपर्क साधू शकतात

बँक कोणतेही कारण न देता दरपत्रक /प्रस्ताव स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा लिलाव पुढे

तळमजला, वेस्ट विंड सीएचएसएल, प्रसाद रोड, सेक्टर ५० ई, नेरुळ, नवी मुंबई - ४००७०६.

इअर: रू. १४,९००/-

इंडियन ओव्हरसीज बँक

[नियम-८(१)]

विक्रीकरीता उपलब्ध आहे.

उघडले जातील

दिनांक : २९.०७.२०१९

स्थळ : नवी मुंबई

राखीव किंमत: रु. १,४९,०००/-

दरपत्रक जमा करण्याची अंतिम तारीख: ०५.०८.२०१९

भरावे. कसूर केल्यास जमा केलेला इअर जप्त केला जाईल

ढकलण्याचा/रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवतात.

(एसएएमबी) स्टेस्टड ॲसेटस मॅनेजमेंट शाखा - II: रहेजा चेंबर्स, तळ आणि पहिला मजला, बी-विंग, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. द्रर : २२८१ १४८५,

फॅक्स : २२८१ १४०१, इमेल : sbi.15859@sbi.co.in

(स्थावर/ जंगम मिळकतीकरिता)

ज्याअर्थी. िनम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. २ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १६.०१.२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/संचालक/हमीदार मे. जीएमडी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, श्री. निपुन अशवानी अगरवाल, श्री. पुनीत रमेश अगरवाल यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रक्कम रु. १८,८९,७७,२०८/ - (रुपये अठरा कोटी एकोणनव्वद लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे आठ मात्र) ची

परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी श्री. निपुन अशवनी अगरवाल यांचा खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** सी. सी. क्र. ४२८/२०१६ मधील दि. ०६.०१.२०१७ रोजीस सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १४(१) अंतर्गत जिल्हा दंडाधिकारी, ठाणे द्वारे मंजूर आदेशाअन्वये सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये २६ जुलै, २०१९ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडियास रु**. १८,८९,७७,२०८/ - आणि त्यावरील व्याज व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष

वसंत विहार, ठाणे (प) – ४००६१०, मोजमापित ९१८ चौ. फूट चटई क्षेत्र, श्री. निपुन अशवानी अगरवाल

स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग ज्यात फ्लॅट क्र. २०६ आणि २०७, बिल्डिंग क्र. बी-२, गार्डन एनक्लेव्ह,

दिनांक : ३०.०७.२०१९, ठिकाण : ठाणे

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

#### कर्नाटका बँक <u>लिमिटेड</u> कब्जा त्मची कौटुंबिक बँक. संपूर्ण भारतात सुचना सीआयएनःएल८५११०केए१९२४पीएलसी००११२

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा पहिला मजला, मनिष नगर शॉपिंग सेंटर, आझाद नगर पोस्ट ऑफिस : अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३.

फोन/फॅक्स: ०२२-२६३००४९०, मो. ९६५४९९५४१० ई-मेल: mumbaiarm@ktkbank.com वेबसाईट: www.karnatakabank.com

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ''सदर ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०३.२०१९ रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) सौ. सुजाता दाभोळकर, श्री. प्रकश गोविंद दाभोळकर यांची पत्नी, २) श्री. प्रकाश गोविंद दाभोळकर, श्री. गोविंद दाभोळकर यांचा मुलगा, दोन्ही राहतात : फ्लॅट क्र. १, तळ मजला, ए-विंग, श्री पुष्प एस. सी.एच.एल, दत्तवाडी, एमपी रोड, ठाणे-४०० ६०५. आणि ३) श्री. विलास जी. आंब्रे, श्री. गोपाळ शंकर आंब्रे यांचा मुलगा राहतात : धोबीघाट, साई बाबा मंदिरजवळ, कोपरी कॉलनी, कोपरी, ठाणे पूर्व-४०० ०६३ ह्यांना सूचनेत नमूद केलेल्या या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवांचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २६ जुलै, २०१९ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कर्नाटका बँक लि., पनवेल शाखा, यास दिनांक १६.०७.२०१९ रोजीस टीएल खाते क्र. ६१५७००१६००००३८०१ मधील रु. ६,९०,७७०.०० (रुपये सहा लाख नव्वद हजार सातशे सत्तर मात्र) च्यासह अधिक १६.०७.२०१९ पासून पुढील व्याज आणि खर्च यासहित रकमेसाठी भाराअधीन राहील

स्थावर मिळकतीचे वर्णन जुना मुंबई पुणे रोड, कळवा, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित, स. क्र ५१, हिस्सा क्र. १, धारक जिमनीवर बांधकामित श्री पुष्प को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात बिल्डिंगच्या ए-विंग, तळ मजल्यावरील मोजमापित ५७० चौ. फूट बिल्टअप क्षेत्राचा रहिवाशी फ्लॅट क्र. १ चे सर्व भाग आणि विभाग आणि **सीमाबद्ध** : पूर्व : खुला प्लॉट, पश्चिम:अंतर्गत रस्ता, उत्तर : करूणा सीएचएस, दक्षिण : अंतर्गत रस्ता

दिनांक : २६.०७.२०१९ ठिकाण : मुंबई

जिंदाल ड़िलिंग अँड इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएनः एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८१३ नोंद. कार्यालय: पाईप नगर, गाव-सुकेळी, एन. एच. १७, बी. के. जी. रोड, तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र, द्र. क्र.: ०२१९४-२३८५११ ईमेल:secretarial@jindaldrilling.in

संकेतस्थळ:www.jindal.com सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अन्य विषयपत्रिका बाबींच्या जोडीकरिता

२०१९ रोजी घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com यावर उपलब्ध आहे.

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना विचारात

आणि मंजुर करण्यासाठी बुधवार, ७ ऑगस्ट,

जिंदाल ड़िलिंग अँड इंडस्ट्रिज लि.करिता सही/-सौरभ अग्रवाल कंपनी सचिव २९.०७.२०१९ सभासदत्व क्र. ए३६१६३

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share

Certificates No. 4 & 5 shares Distinctive No. 16 to 20, and 21 to 25 resp. of Kalpvruksha Premises Co-op. Society Ltd., RHB Road, Mulund (W), Mumbai - 400080. in the name of AILSINGHANI TRANSPORT P. LTD. have has been reported lost /misplaced and an application has been made by Director of Co. to the society for issue of duplicate

share Certificate.

The Society hereby invites claims or objection (in writing) for issurance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this Notice, if no claims/ objection are received during this period the society shall be free to issue duplicate Share Certificate.

For & On Behalf of Kalpyruksha Premises Co-op. Society Ltd. Date: 28/7/19 Place: Mumbai (Hon. Secretary)

# **RELIANCE**

प्राधिकृत अधिकारी

NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LTD

सही/-

सीलर



Nippon Life Company

Joint Venture between Reliance Capital & Nippon Life Group

## RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055. Tel No. +91 22 3303 1000 • Fax No. +91 22 3303 7662 Email: Rnam.investorrelation@relianceada.com • www.reliancemutual.com

Extract from the Unaudited Consolidated Financial Results of Reliance Nippon Life Asset Management Limited for the quarter ended June 30, 2019

(Rs. in crore except per share data)

		Quarter Ended	
SI. No.	Particulars	30-Jun-19	30-Jun-18
140.		Unaudited	Unaudited
1.	Total Revenue from Operations	325.11	394.46
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	180.54	162.80
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	180.54	162.80
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items) attributable to owners of the Company	125.40	111.06
5.	Total Comprehensive income for the quarter attributable to owners of the Company	123.96	109.61
6.	Share Capital	-	-
7.	Earnings per Share (Basic & Diluted (Face Value of Rs. 10/- each)		
	(i) Basic (Rs. )	2.05	1.81
	(ii) Diluted (Rs. )	2.05	1.81

Extract from the Standalone Financial Results of Reliance Nippon Life Asset Management Limited for the guarter ended June 30, 2019

(Rs. in crore except per share data)

	Particulars	Quarter Ended	
SI. No.		30-Jun-19	30-Jun-18
110.		Unaudited	Unaudited
1	Total Revenue from Operations	308.22	377.87
2	Profit before tax	178.69	158.53
3	Profit after tax	122.64	108.95
4	Total Comprehensive income	121.22	107.57

The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges on July 29, 2019 under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the company website, www.reliancemutual.com and on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Reliance Nippon Life Asset Management Limited

Date: July 29, 2019 Place: Mumbai

Sundeep Sikka (DIN - 02553654) **Executive Director & Chief Executive Officer** 

# \* Edelweiss | MUTUAL

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND

**KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF EDELWEISS ARBITRAGE FUND** 

**CHANGE IN EXIT LOAD STRUCTURE OF EDELWEISS ARBITRAGE FUND** 

Notice is hereby given to the investors / unit holders that the Exit Load structure of Edelweiss Arbitrage Fund ("the Scheme") will be revised as follows with effect from August 1, 2019 ("Effective Date"):

Existing	Proposed
If the units are redeemed/switched-out on or before 30 days from date of allotment: 0.25%	If the units are redeemed/switched-out on or before 30 days from date of allotment: 0.10%
If the Units are redeemed/switched-out on after 30 days from the date of allotment: NIL	If the Units are redeemed/switched-out on after 30 days from the date of allotment: NIL

Pursuant to the above, necessary changes will be carried out in the relevant sections of the SID/KIM of the Scheme of the Edelweiss Mutual

Further, the aforementioned revision in Exit Load shall be applicable on a prospective basis for all the transactions made after the Effective

Fund ("the Fund"). All the other provisions and terms and conditions of the Scheme of the Fund shall remain unchanged.

This addendum shall form an integral part of the SID/KIM of the Scheme of the Fund, as amended from time to time.

Investors are requested to take note of the above.

For Edelweiss Asset Management Limited

Radhika Gupta Chief Executive Officer

(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

For more information please contact: Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) CIN: U65991MH2007PLC173409

Registered Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai – 400098 Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098 Tel No:- 022 4093 3400 / 4097 9821, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403 | Website: www.edelweissmf.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

#### त्यांच्या रामा गोविंद सदन, देशमुख |आळी नं. २, डोंगरपाडा, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर, पिन-४०१ ३०३ या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह २४.०७.२०१९ रोजी अनु क्र. १ करिता प्रत्यक्ष कब्जा घेतला. कळवावा. अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण किला जाईल. दि. ३०/०७/२०१९

जाहीर सूचना पार्क, लोअर खारोडी, फायर ब्रिगेडजवळ, दि. २९/१०/१९९५ रोजीचा ए) श्री. सरेश दिक्षित व बी) सौ. लता दिक्षित व श्री. सुरेश अहजा यांच्यामधील हस्तांतरण सापड शकत नाही. जर मिळाल्यास तो

सदर फ्लॅटच्या विक्रीसाठी वाटाघाटी करीत आहेत.

कोणत्याही व्यक्तीस सदर फ्लॅटमध्ये व पहिल्या मूळ करार दि. १७/०३/१९९२, मूळ हस्तांतरण विलेख २९/१०/१९९५ यामध्ये विक्री, भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा अशा इतर कोणत्याही मार्गे कुठलाही दावा, हक्क, नामाधिकार व हितसंबंध असल्यास तो निम्न-स्वाक्षरीकारांना कागदोपत्री पुराव्यासह सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत खालील पत्त्यावर पाठवावे. जर वरील कालावधीत आक्षेप न मिळाल्यास दावेदार नसल्याचे मानून माझे अशील वरील फ्लॅट व सोसायटीद्वारे प्रविलेले शेअर्स यांची विक्री, भेट व हस्तांतरण करण्यास मुक्त असतील. सदर दिनांक ३० जुलै, २०१९.

Place: Mumbai

Date: July 29, 2019

नगर दिवाणी न्यायालय २१/१७५, उन्नत नगर ४, एम. जी. रोड, गोरेगाव (प.), मुंबई- ४००१०४, मोबाईल: ९७०२५२५०५८.

प्रबंधकांसाठी